

शासकिय कर्मचा-यांना वैद्यकीय सुविधा हृदयशस्त्रक्रिया
हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया अॅन्जिओलास्टी, मुत्रपिंड
प्रतिरोपण शस्त्रक्रिया व रक्ताचा कर्करोग यावरील
औषधोपचार किंमती औषधे, उपकरणे इत्यादी
साठी लागणारा खर्च भागविण्यासाठी कमाल
रु.७५,०००/- अग्रिमाची मर्यादा रु. १,००,०००/-
पर्यंत वाढविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक: एमएजी-१०१५/सीआर-४५ आरोग्य-३
मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक: ४ जुलै, २०००

याचा :- शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक एमएजी
१०११/प्रक्र-२३८/आरोग्य-३, दिनांक २१ ऑगस्ट, १९९९

प्रस्तावना :-

खाली नमूद केलेल्या ५ गंभीर आजारावरील विशिष्ट उपचार करून घेण्याकरिता
शासकिय व शासन मान्य खाजगी रुग्णायातील औषधोपचार व उपकरणे यावरील संभाव्य
खर्चासाठी शासनाच्या समक्रमाकाच्या दि. १५/११/९७ च्या शासन निर्णयान्वये कमाल रु.
७५,०००/- च्या मर्यादेपर्यंत अग्रीम वाढविण्याबाबत मंजूरी देण्यात आली आहे.

- १) हृदय शस्त्रक्रियांची उपकरणे
- २) हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया
- ३) अॅन्जिओलास्टी शस्त्रक्रिया
- ४) मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया
- ५) रक्ताचा कर्करोग

उपरोक्त ५ गंभीर आजारावर शासकिय / शासन मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयात
विशिष्टोपचार करण्यासाठी लागणा-या उपकरणांची खरेदी, किंमती औषधे, व औषधोपचार
यावरील संभाव्य खर्च विधारात घेऊन रु. ७५,०००/- इतक्या अग्रिमाची कमालया मर्यादा रु.
१,००,०००/- पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विधारात होता.

शासन निर्णय

- १) हृदय शस्त्रक्रियांची उपकरणे
- २) हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया
- ३) अॅन्जिओलास्टी शस्त्रक्रिया
- ४) मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया
- ५) रक्ताचा कर्करोग

या ५ गंभीर आजारावर शासकिय / शासन मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयात विशिष्टोपघार करण्यासाठी येणारा सामाच्य खर्च विधारात घेऊन सध्या अस्तित्वात असलेल्या रु. ७५,०००/- इतक्या अग्रिमाची कमाल मर्यादा रु. १,००,०००/- पर्यंत याढविण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

हे आदेश सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील व त्या दिनांकापर्यंत प्रलंबित प्रकरणांना लागू राहतील. यापूर्वी निर्णित झालेल्या प्रकरणी उर्वरित अग्रिम मंजूर करण्याचे प्रस्ताव विधारात घेतले जाणार नाहीत.

सदर शासन निर्णय वित विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ५८/
वै.अ./सेवा-५, दि. १ मार्च, २००० अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

L. J. Iyer

(एल.जी. इप्पेवार)

महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव

प्रति,

मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रधान सचिव, वित विभाग, मंत्रालय, मुंबई

सचिव, (सर्व मंत्रालयीन विभाग), मंत्रालय, मुंबई

सचिव, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई (दोन प्रती)

मुख्यमंत्र्याचे सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई

मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव, मुख्यमंत्र्याचे सचिवालय, मंत्रालय, मुंबई

मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

राज्यमंत्री आरोग्य यांचे स्वयं सहाय्यक, मंत्रालय, मुंबई

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,

मुख्य सचिवांचे स्वीय सहाय्यक, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई

सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (५ प्रती)

सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई (५ प्रती)

सेटलमैट कनिशन अॅण्ड डायरेक्टर ऑफ लैंड रेकॉर्ड्स, पुणे (दोन प्रती)

विभागीय आधुक्ता, (सर्व) (प्रत्येकी दोन प्रती)

जिल्हाधिकारी, (सर्व) (प्रत्येकी दोन प्रती)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) (प्रत्येकी दोन प्रती)

महालेखापाल महाराष्ट्र -१, (लेखा व अनुज्ञेयता) /(लेखा परिका) मुंबई

महालेखापाल महाराष्ट्र -२, (लेखा व अनुज्ञेयता) /(लेखा परिका) नागपूर

अधिदान व लेखाधिकारी, मुंबई (१० प्रती)

चीफ ऑफिटर , लोकल फंडस् अकाउंटस्, मुंबई (१० प्रती)

कोषागार अधिकारी (सर्व) (प्रत्येकी ५ प्रती)

संचालक, आरोग्य सेवा, मुंबई (५० प्रती)

संचालक, वैद्यकिय शिक्षण व संशोधन, मुंबई (२५ प्रती)

संचालक, आयुर्वेद , मुंबई (२५ प्रती)

संचालक, राज्य कामगार विभा योजना (२५ प्रती)

व्यवस्थापकीय संचालक, हाफिकिन बायोफार्मासिटीकल, कार्पोरेशन परेल, मुंबई

अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, (सर्व)

महासंचालक, माहिली व जनसंपर्क, मंत्रालय, मुंबई (५ प्रती)

सहसंचालक, आरोग्य सेवा (सर्व)

उपसंचालक आरोग्य सेवा (सर्व)

अधिष्ठाता शासकिय वैद्यकिय महाविद्यालय (सर्व)

जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद (सर्व)

जिल्हा शास्त्र विद्यित्सक, जिल्हा रुग्णालय, सर्व.

वैद्यकिय अधिक्षक, शासकिय रुग्णालय (सर्व)

प्रबंधक , मुंबई उच्च न्यायालय, मुंबई (५ प्रती)

प्रायोनोटरी व सिनियर मास्टर, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई

वित्त विभाग (कार्यासन सेवा-५) मंत्रालय, मुंबई (५ प्रती)

व्यवस्थापक शासकिय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई

सर्व कार्यासन अधिकारी , सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

शासन निर्णय, सांवंजनिक आरोग्य विभाग,
क्रमांक एमएजी १०३५/सीआर-४४/आरोग्य-३, दिनांक ४ जुले, २००० चे सहपत्र.

- नियम : १**
- १(१) महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ नुसार जे शासकीय कर्मचारी वैद्यक खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्यास पात्र आहेत, अशा शासकीय कर्मचाऱ्यांना हे अग्रिम मंजूर करण्यांत येईल.
 - १(२) अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांना दोन स्थायी कर्मांकांना वैद्यक आहे.
 - १(३) जर पति-पत्नी दोघेही शासकीय कर्मचारी असले तर अग्रिम दोघांपैवो एकालाच मंजूर करण्यांत येईल.

नियम -२ हे अग्रिम फक्त महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ नुसार शासन निर्णय दि. २९ एप्रिल, १९८५ च्या तरतुदी अन्वये ज्या उपकरणांच्या खरेदीवरील व औषधांपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती अनुजेंद्र असेल तेव्हाच मंजूर करण्यांत येईल.

नियम : ३ शासकीय कर्मचाऱ्याने आपल्या अग्रिमाच्या अर्जासोबत उपकरणाची खरेदी, किमती ओऱधे व औषधांपचार यामाटी लागणारा संभाव्य खर्च व शस्त्रक्रियेची आवश्यकता दर्शविणारे शासकीय रुणालयाचे अथवा संबंधित आजारासाठी मान्यता देण्यांत आलेल्या रुणालयाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

नियम ४: हे अग्रिम रु.२,००,०००/- च्या कमाल मर्यादेपैत अथवा उपकरणाची खरेदी, किमती ओऱधे व औषधांपचार यावरील संभाव्य खर्च यापैकी जे कमी असेल तेव्हाचा रक्कममेशी सिमित राहून मंजूर करण्यात येईल. सदर अग्रिमाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यास प्रत्यक्ष शस्त्रक्रियेच्या दिनांकापूर्वी जास्तीत जास्त १५ दिवस अगोदर देण्यांत यावी.

नियम ५: नियमांचे योग्य पालन करूनच अग्रिम मंजूर करणे आणि ज्या कारणासाठी हे अग्रिम मंजूर झाले आहे त्याच कारणासाठी व ज्या शासकीय दरथवा शासनमान्य रुणालयात उपचार करण्यासाठी घेतले असेल तेथेच ते उपयोगात आणले गेले आहे, हे पाहाण्याची जबाबदारी कायद्यालय प्रमुखाची राहील.

- नियम ६**
- (अ) अग्रिम मंजूर झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत अग्रिमाची रक्कम वसुल करण्यात येईल अथवा शासकीय कर्मचाऱ्यांस देय आमलेल्या वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या रक्कममेतून समायांजित करण्यांत येईल.
 - (ब) जर अग्रिमाची संपूर्ण रक्कम वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या देयकामधून वसुल होण्यासारखी नसेल तर तरलेली रक्कम शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अथवा हत्तर देय रक्कममेतून एकाच हप्त्यात वसुल करण्यांत येईल.

नियम -७ अग्रिम मंजूर आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत वसुल झाले नाही तर त्यावर घरबांधणी अग्रिमासाठी आदेश (admissible) असलेल्या व्याजाच्या कमीतकमी दराने व्याज आकारण्यांत येईल.

नियम-८ वरील नियमानुसार अग्रिम मंजूर करण्याचे अधिकार महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शास्ती) नियम १९८२ च्या परिशिष्ट २ मध्ये नमूद केलेल्या विभाग प्रमुखाना राहतोल.